

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३
(कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची
दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय
एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: जिपआ-२०२३/प्र.क्र. ३९६/आस्था-४

बांधकाम भवन, २५ मझबान मार्ग, मुंबई ४०० ००९.

दिनांक: - ०८ जानेवारी, २०२४

संदर्भ

- १) ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक पत्र समक्रमांक दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३.
- २) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे विकास आस्थापना यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. विकास/आस्था२/कावि-१३३४/२०२३, दि. २०.११.२०२३.
- ३) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे विकास आस्थापना यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. विकास/आस्था२/कावि-१३३३/२०२३, दि. २०.११.२०२३.
- ४) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे विकास आस्थापना यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. विकास/आस्था२/कावि-१३३५/२०२३, दि. २०.११.२०२३.
- ५) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे विकास आस्थापना यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. विकास/आस्था२/कावि-१३९५/२०२३, दि. ०५.१२.२०२३.
- ६) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे विकास आस्थापना यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. विकास/आस्था२/कावि-१३९४/२०२३, दि. ०५.१२.२०२३.
- ७) विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयाचे पत्र क्र. २०२३/विशा/जिप/आस्था-१/प्र.क्र.४८/कावि ११४०, ११४१, दि. २२.११.२०२३
- ८) विभागीय आयुक्त, अमरावती विकास आस्थापना यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. विकास/तांआ/ज्येष्ठता सूची/कावि/२३३७/२०२३, दि. २२.११.२०२३
- ९) विभागीय आयुक्त, अमरावती विकास आस्थापना यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. विकास/तांआ/ज्येष्ठता सूची/कावि/२३६७/२०२३, दि. ०४.१२.२०२३

शासन परिपत्रक

जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ जिल्हा परिषदेतील (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी पदाची दिनांक ०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय अंतिम ज्येष्ठता सुची प्रसिध्द करण्यासाठी संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये आक्षेप/हरकती/नव्याने अंतर्भूत करावयाची माहिती इत्यादी बाबी शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुषंगाने अंतिम ज्येष्ठता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी संबंधित विभागीय आयुक्तांकडून प्राप्त आक्षेप/हरकती व नवीन माहिती/दुरुस्ती प्रस्तावानुसार , जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा विस्तार अधिकारी यांची ०१.०१.२०२३ ची अंतिम ज्येष्ठता यादी सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. ज्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण केली नाही अथवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्यात आलेली नाही अशा कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश सोबतच्या ज्येष्ठतासूचीत करण्यात आलेला नाही. तसेच ज्या विभागीय आयुक्त कार्यालयांनी माहिती विहित कालावधीत शासनास पाठविलेली नाही त्यांची माहिती निरंक आहे असे गृहीत धरून सदर ज्येष्ठतायादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

३. शासनाने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या ज्येष्ठता सूचीसंदर्भात असे निदर्शनास आले आहे की, सदर ज्येष्ठता याद्या संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात येत नाहीत. त्यामुळे संबंधितांना त्याबाबतचे आक्षेप वेळीच नोंदविता येत नाहीत. बऱ्याचदा संबंधित कर्मचारी त्यांच्या पदोन्नतीच्या वेळी ज्येष्ठता सूचीत दुरुस्ती करण्याची विनंती करतात. अशा प्राप्त झालेल्या प्रत्येक विनंती अर्जानुसार ज्येष्ठतासूचीत आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी शुद्धीपत्रके काढावी लागतात. तसेच यामुळे मानीव दिनांकाची प्रकरणे उद्धवतात. सबब सोबतची ज्येष्ठता यादी सर्व संबंधितांच्या तात्काळ निदर्शनास आणून द्यावी व तसे केल्याबाबतचे प्रमाणपत्र शासनास पाठवावे.

४. सदर ज्येष्ठतायादी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सदर माहितीच्या/ज्येष्ठतायादीच्या अनुषंगाने भविष्यात कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागीय आयुक्त यांची राहिल.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०१०८१४४६३०८५२० असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(र. ई. गिरी)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) प्रधान सचिव, कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.

२) विभागीय आयुक्त, सर्व विभाग.

३) सहसंचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.

४) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व), यांना सर्व संबंधितांना सदर ज्येष्ठता यादी निदर्शनांस आणून त्यानुसार शासनास कळविण्याच्या विनंतीसह अग्रेषित.

५) निवड नस्ती.

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
१	श्री राजू दगा पेंढारकर	नंदूरबार	०१.०६.१९६८	बी.एस.सी. (कृषी)	१९.०७.२००४	खुला	उत्तीर्ण	
२	श्रीमती पुनम प्रसाद काणे	ठाणे	१०.०१.१९७७	एम.एस.सी. (कृषी)	१०.०५.२००५	इमाव	उत्तीर्ण	
३	श्री के एस गायकवाड	छत्रपती संभाजीनगर	०९.०६.१९६६	बी एस सी (कृषि)	२०.१०.२००५	अजा	उत्तीर्ण	
४	श्री डी एम जोशी	छत्रपती संभाजीनगर	२३.०५.१९६६	बी.एस.सी. (कृषी)	२०.१०.२००५	खुला	उत्तीर्ण	
५	श्री अजित कृष्णाराव साळूंखे	सांगली	२९.०७.१९६९	कृषी पदविका	२०.०४.२००६	खुला	उत्तीर्ण	
६	श्री आय.एस. भांडारकर	भंडारा	१५.०५.१९८०	एम.एस.सी. (कृषी)	१९.०७.२००६	इमाव	उत्तीर्ण	
७	श्री पी पी गाडे	हिंगोली	०१.०३.१९८१	बी.एस.सी. (कृषी)	०५.०९.२००६	खुला	उत्तीर्ण	
८	श्री. एस के शिवणकर	हिंगोली	२८.०५.१९८३	बी.एस.सी. (कृषी)	०६.०९.२००६	इमाव	उत्तीर्ण	
९	श्री यु डब्लू नेटके	बीड	१५.०८.१९७८	एम एस सी (कृषी)	१३.०९.२००६	इमाव	उत्तीर्ण	
१०	श्री नितीन केशवराव ढवस	चंद्रपूर	१३.०७.१९८१	बी.एस.सी (कृषी)	३०.१०.२००६	इमाव	उत्तीर्ण	
११	श्री शिवशंकर पांडुरंगजी कुळसंगे	चंद्रपूर	१४.०१.१९६७	एचएससी (कृषी) पदविका	०२.११.२००६	अ ज	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
१२	श्री संजय सोमाजी कांबळे	चंद्रपूर	१९.०६.१९७५	बी एस सी (कृषी)	२०.११.२००६	अ जा	उत्तीर्ण	
१३	श्री जे एस सोनटक्के	हिंगोली	०३.०७.१९७१	एम.एस.सी. (कृषी)	०९.०२.२००७	खुला	उत्तीर्ण	
१४	श्री बी आर उकंडे	परभणी	०९.१२.१९८२	बी एस सी (कृषी)	२१.०५.२००७	भ ज ब	उत्तीर्ण	
१५	श्री महेश गोरख विसपुते	नंदूरबार	२४.०२.१९७८	एम.एस.सी. (कृषी)	२८.०९.२००७	खुला	उत्तीर्ण	
१६	श्रीमती निलम मधुकर कांबळे	अहमदनगर	२८.०९.१९७४	बी एस सी (कृषी)	२३.१०.२००७	अ. जा.		
१७	श्री आर एफ पाटील	छत्रपती संभाजीनगर	२०.०६.१९७९	एम.एस.सी. (कृषी)	२६.१०.२००७	इमाव	उत्तीर्ण	
१८	श्री प्रतापसिंग विठठलसिंग परदेशी	नाशिक	२५.०१.१९६८	कृषि पदविका	०१.०१.२००८	विजाअ	उत्तीर्ण	
१९	श्री पोपट छबूराव त्रिभूवन	नाशिक	०१.०६.१९७०	कृषि पदविका	२७.०६.२००८	अजा	उत्तीर्ण	
२०	श्रीम अर्चना प्रभाकर कारंडे	कोल्हापूर	०४.०१.१९७८	एम.एस.सी. (कृषी)	०४.०७.२००८	इमाव	उत्तीर्ण	अंतरजिल्हा बदलीने हजर दि ०४.०७.२००८
२१	श्री नारायण तुकारामजी चिरंगे	वर्धा	१०.०९.१९६७	कृषी पदविका	२१.०७.२००८	अ जा		

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
२२	श्री अब्दुलरज्जाक नजीरखान मुल्ला	पुणे	०५.०६.१९८२	बी एस सी (कृषी)	०२.०८.२००८	इमाव	उत्तीर्ण	
२३	श्री डि जी दुधाटे	परभणी	०२.१०.१९७७	एम एस सी (कृषी)	२०.११.२००८	खुला	उत्तीर्ण	
२४	श्री सर्जेराव सखाराम शिंदे	कोल्हापूर	१५.०३.१९७०	कृषी पदविका	१२.१२.२००८	अ जा	उत्तीर्ण	
२५	श्रीमती त्रिवेणी शिवाजी पाटील	नंदूरबार	२०.०५.१९८२	एम.एस.सी. (कृषी)	०९.०१.२००९	खुला	उत्तीर्ण	
२६	श्री आर एम चोंडे	नांदेड	०४.०५.१९६६	बी. एस.सी.(कृषी)	०२.०३.२००९	खुला	उत्तीर्ण	
२७	श्री जी एल मगर	परभणी	२७.०३.१९७७	बी एस सी (कृषी)	०८.०४.२००९	खुला	उत्तीर्ण	
२८	श्री विजकूमर पंडित केदार	नाशिक	०१.०६.१९७९	कृषि पदवी	१०.०७.२००९	भज ड	उत्तीर्ण	
२९	कु वैशाली अशोकराव गावंडे	वाशिम	१९.०६.१९८७	बी एस सी (कृषी)	१८.०७.२००९	खुला	उत्तीर्ण	
३०	श्री एस ए ताडेवाड	हिंगोली	१३.०३.१९८१	बी. एस.सी.(कृषी)	२७.०७.२००९	अ.ज.	उत्तीर्ण	दिव्यांग-अस्थिव्यंग
३१	श्री आर व्ही देशमुख	जालना	०१.०५.१९६४	कृषी पदविका	०६.०८.२००९	खुला	उत्तीर्ण	
३२	श्री कांबळे बी एस	जालना	०४.०९.१९८६	बी. एस.सी.(कृषी)	०७.०८.२००९	अ.ज.	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
३३	श्री योगेश सुधाकर हिवराळे	नंदूरबार	२१.०१.१९८२	बी. एस.सी.(कृषी)	१२.०८.२००९	भज-क	उत्तीर्ण	
३४	श्री दिपक दत्तात्रय महांगडे	सातारा	१४.०५.१९८७	बी एस सी (कृषी)	२४.०८.२००९	खुला	उत्तीर्ण	
३५	श्री ए.व्ही गजभिये	भंडारा	११.११.१९७५	बी टेक (कृषी) अभियांत्रिकी	२७.०८.२००९	अ जा	उत्तीर्ण	
३६	श्री विलास नथ्युजी ताजने	चंद्रपूर	१९.०१.१९६७	बी एस सी (कृषी)	०४.०२.२०१०	इमाव	उत्तीर्ण	
३७	श्रीम आसावरी आप्पासाहेब जाधव	कोल्हापूर	१५.०४.१९८०	एम एस सी (कृषी)	०६.०३.२०१०	खुला	उत्तीर्ण	
३८	श्री बी पी सुर्यवंशी	नांदेड	०२.१०.१९७३	कृषि पदविका	२३.०८.२०१०	खुला	उत्तीर्ण	
३९	श्री किरण आनंदा मोरे	नाशिक	०८.११.१९८७	कृषि पदविका	२१.०९.२०१०	इमाव	उत्तीर्ण	अपंग अस्थिव्यंग २०.९.२०१०
४०	श्रीम शुभांगी भिमसेन कार्वेकर	कोल्हापूर	०८.०८.१९७५	बी. एस.सी.(कृषी)	१०.१२.२०१०	अ जा	उत्तीर्ण	अंतरजिल्हा बदलीने हजर दि १०.१२.२०१०
४१	श्रीम गिता सुरज महाल्ले-लावंड	सातारा	२१.०३.१९७९	बी एस सी (कृषी)	२६.१२.२०१०	खुला	उत्तीर्ण	सेवा प्रवेशोत्तर उत्तीर्ण दि.२६.१२.२०१० (सेवा प्रवेश परीक्षा विहित मुदतीत उत्तीर्ण)

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचार्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
४२	श्री विजय विश्वासराव पाटील	सांगली	०१.०६.१९६९	कृषी पदविका	२९.१२.२०१०	खुला	उत्तीर्ण	
४३	श्री सुनिल गुणवंतराव गावंडे	अकोला	१९.१२.१९७१	बी टेक (कृषी)	०७.०१.२०११	इमाव	उत्तीर्ण	
४४	श्री प्रमोद आ महाले	अकोला	२४.१०.१९७३	कृषि पदविका	०७.०१.२०११	इमाव	उत्तीर्ण	
४५	श्री. गजानन शि गावंडे	अकोला	२०.०१.१९७२	एम एस सी (कृषि)	०७.०१.२०११	इमाव	उत्तीर्ण	
४६	श्री नानाभाऊ रामचंद्र पाटील	धुळे	१६.४.१९६७	एम.एस.सी. (कृषी)	०२.०७.२०११	खुला	उत्तीर्ण	
४७	श्री मनोज दि मूंडे	अकोला	०९.०६.१९७६	बी एस सी (कृषी)	२२.०२.२०११	खुला	उत्तीर्ण	अंतरजिल्हा बदलीने वि अ कृषी पदावर रुजू दिनांक २०.०२.२०११
४८	श्री मुरलीधर भरतरामजी लटये	चंद्रपूर	१०.०८.१९७४	एम एस सी (कृषी)	०७.०४.२०११	अ ज	उत्तीर्ण	
४९	श्रीमती ए डब्ल्यू जाधव	छत्रपती संभाजीनगर	१५.०६.१९७९	एम.एस.सी. (कृषी)	०३.०५.२०११	खुला	उत्तीर्ण	
५०	श्री प्रमोद यशवंत ढोरे	चंद्रपूर	०५.०३.१९६९	बी एस सी (कृषी)	३१.०५.२०११	इमाव	उत्तीर्ण	
५१	श्री एम एस बिडवे	धाराशीव	१३.०५.१९८३	एम एस सी (कृषि)	०४.०७.२०११	खुला	उत्तीर्ण	
५२	श्रीम वर्षा प्रमोद पाटील	कोल्हापूर	३१.०५.१९८५	एम एस सी (कृषी)	०२.०८.२०११	खुला	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
५३	श्री नरहरे सचिन नरसिंगराव	लातूर	२२.०९.१९८६	बी एस सी (कृषी)	२१.१०.२०११	इमाव	उत्तीर्ण	
५४	श्री गौतम हरिभाऊ फाजगे	अहमदनगर	१०.९.१९८१	बी.एस.सी.(कृषि)	१९.११.२०११	अ. जा.	उत्तीर्ण	
५५	श्री संदिप रामदास गावंडे	सोलापूर	१९.०२.१९७७	बी एस सी (कृषी)	२९.११.२०११	भ ज क	उत्तीर्ण	
५६	श्री अश्वजित मच्छिंद्र सरवदे	सोलापूर	२३.०७.१९८४	बी.एस.सी. (उद्यानविद्या)	२९.११.२०११	अ जा	उत्तीर्ण	
५७	श्री छोटू दलपत राठोड	नंदूरबार	०१.०३.१९६७	कृषि पदविका	३०.११.२०११	भ.ज.अ.	उत्तीर्ण	
५८	श्री सचिन देवराम चौधरी	अहमदनगर	१७.०२.१९८४	एम.एस.सी. (हॉर्टिकल्चर)	०१.१२.२०११	इ.मा.व.		
५९	श्री जयवंत देविसींग पराडके	नंदूरबार	३१.०१.१९८४	बी.एस.सी.(कृषि)	३०.१२.२०११	अ.ज.	उत्तीर्ण	
६०	श्री निलेश देवराव ढाकुलकर	यवतमाळ	२०.०७.१९८३	एम एस सी (कृषि)	०९.०१.२०१२	इमाव	उत्तीर्ण	
६१	कु के. के. तिराले	गोंदिया	१५.०३.१९८०	बी एस सी (कृषी)	०७.०२.२०१२	इमाव	उत्तीर्ण	
६२	श्री प्रविण भागाप्पा उंचे	जालना	२०.०७.१९७९	एम.एस.सी. (कृषी)	२३.०२.२०१२	खुला	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
६३	श्री दिनेश प्रकाश कोते	जळगांव	३१.१०.१९८२	एम.एस.सी. (कृषी)	०१.०३.२०१२	इमाव	उत्तीर्ण	
६४	श्री विशाल चंद्रकांत देवकर	वर्धा	०७.०३.१९८७	बी एस सी हॉटीकल्चर	०१.०३.२०१२	विमाप्र	उत्तीर्ण	
६५	श्री व्ही एस नवले	जालना	१७.०५.१९८३	बी.एस.सी.(कृषि)	०५.०३.२०१२	इमाव	उत्तीर्ण	
६६	श्री बी आर कोरडे	जालना	२१.०१.१९७४	बी.एस.सी.(कृषि)	०५.०३.२०१२	इमाव	उत्तीर्ण	
६७	श्री के डी सरकटे	परभणी	०८.०६.१९८७	एम एस सी (कृषी)	०७.०४.२०१२	इमाव	उत्तीर्ण	
६८	श्री बोरगांवकर श्याम वसंतराव	लातूर	२८.०२.१९६८	बी एस सी (कृषी)	३०.०४.२०१२	खुला	उत्तीर्ण	
६९	श्री पंडीत गोपा राठोड	कोल्हापूर	०५.०५.१९६८	कृषी पदविका	१८.०५.२०१२	वि जा अ	उत्तीर्ण	
७०	श्रीम मनिषा राजाराम धनवडे	कोल्हापूर	२०.११.१९७५	एम एस सी (कृषी)	३१.०५.२०१२	अ जा	उत्तीर्ण	
७१	श्री गजानन व्यंकटराव निरावार	यवतमाळ	०१.०१.१९८२	एम एस सी (कृषि)	११.०६.२०१२	अ.ज.	उत्तीर्ण	सरळसेवा भरती वि अ कृ दि १२.०४२०१० ते दि १०.०६.२०१२ पर्यंत अनाधिकृत गैरहजेरीमूळे ४७(१) नूसार मागील सेवा २ वर्ष १ महिना २६ दिवस खंडीत करण्यात आली आहे त्यामूळे मागील सेवेचा हक्क गमविला आहे दि ०३.०८.२०१९ ला प्रत्यक्ष रुजा परंतू

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
								१२.०४.२०१० ते दि १०.६.२०१२ पर्यंत अनाधिकृत गैरहजेरचा कालावधी सेवा खंडीत केल्याने ११ जून २०१२ पासून नियमित नियुक्तीचा दि समजण्यात यावा
७२	अंजली विनायकराव कुर्वे	यवतमाळ	१०.१२.१९८०	एम एस सी (कृषि)	०५.०७.२०१२	इमाव	उत्तीर्ण	आंतरजिल्हा दिलीने वि अ कृ या पदावर रुजू दि ०५.०१.२०१२
७३	श्री विश्वेश्वर महादेव कोडापे	यवतमाळ	१७.०६.१९६८	कृषि पदविका	२७.०७.२०१२	अ ज	उत्तीर्ण	
७४	श्री तुषार नारायण पवार	गडचिरोली	१७.०७.१९८६	बी एस सी (कृषी जैवतंत्रज्ञान)	३१.०७.२०१२	विजाअ	उत्तीर्ण	
७५	श्रीमती जयश्री बापूसाहेब जाधव	अहमदनगर	१३.११.१९८२	बी एस सी (कृषी)	१०.०८.२०१२	खुला		
७६	श्री एन जी सुर्यभान	नांदेड	०३.०४.१९७१	कृषि पदविका	०१.०९.२०१२	अ. जा.	उत्तीर्ण	
७७	श्रीम शलाका लक्ष्मण सोनवणे	सातारा	०२.११.१९८९	बी एस सी (कृषी)	०७.०९.२०१२	अ जा	उत्तीर्ण	
७८	श्री पोपट शेकजी पाटील	नाशिक	२०.०९.१९६६	कृषि पदविका	०५.०३.२०१३	खुला	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
७९	श्री प्रविण गणपत गायकवाड	नाशिक	०६.१०.१९६५	बी.एस.सी.(कृषी)	१८.०३.२०१३	अजा	उत्तीर्ण	
८०	श्रीमती आशाबाई ईश्वर पवार	अहमदनगर	०१.०६.१९७५	बी.एस.सी. (कृषी)	१७.०५.२०१३	खुला	उत्तीर्ण	जिल्हा बदली दि.१७.०५.२०१३
८१	श्री रामचंद्र रं देशमुख	चंद्रपूर	१०.०२.१९८७	बी एस सी (कृषी)	१७.०६.२०१३	खुला	उत्तीर्ण	
८२	श्री नरेंद्र दौलतराव पेटकर	चंद्रपूर	२८.१०.१९७३	एम एस सी (कृषी)	१७.०६.२०१३	इमाव	उत्तीर्ण	
८३	श्री उमेशकुमार दौलत शिंदे	चंद्रपूर	३१.१०.१९८५	बी एस सी (कृषी)	१७.०६.२०१३	भज ब		
८४	श्रीमती डी ए लहाने	जालना	१८.१०.१९९०	बी एस सी (कृषी)	०४.०७.२०१३	अ.जा.	उत्तीर्ण	
८५	श्री आशिष श्रीधर मुळे	वाशिम	०३.०८.१९८८	बी एस सी (कृषी)	०६.०७.२०१३	खुला	उत्तीर्ण	
८६	श्री लक्ष्मण विठ्ठल कोल्हे	वाशिम	०२.०३.१९९०	बी.एस.सी. (हॉर्टी.)	०६.०७.२०१३	इ मा व	उत्तीर्ण	
८७	श्री गजेंद्रकुमार साईनाथ चिंतावार	वाशिम	०७.११.१९८७	बी एस सी (कृषी)	०६.०७.२०१३	वि मा प्र	उत्तीर्ण	
८८	श्रीमती एस डी गुठ्टे	हिंगोली	०४.०६.१९८९	एम.एस.सी. (हॉर्टी.)	०८.०७.२०१३	भजड	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
८९	श्री पाटील सचिन प्रतापराव	लातूर	१५.१२.१९८७	बी एस सी (कृषी)	०९.०७.२०१३	खुला	उत्तीर्ण	
९०	कु पाटील सुनयना चंद्रकांत	लातूर	०१.१०.१९९०	बी एस सी (कृषी)	०९.०७.२०१३	खुला	उत्तीर्ण	
९१	श्री अनिकेत अनिल लोहार	रत्नागिरी	२०.०६.१९८८	बी.टेक (अॅग्री)	१०.०७.२०१३	भ ज ब		
९२	श्री एस एस कासार	नांदेड	२१.०४.१९८६	बी एस सी (कृषी)	१८.०७.२०१३	इमाव	उत्तीर्ण	
९३	श्री. श्रीधर उध्दवराव गडगिळे	नांदेड	१३.०१.१९८९	बी एस सी (कृषी)	१८.०७.२०१३	इमाव	उत्तीर्ण	
९४	कु जे बी भोसले	नांदेड	०६.०२.१९८७	एम एस सी (कृषी)	२४.०७.२०१३	खुला	उत्तीर्ण	
९५	श्रीम. सोनाली तानाजी सुतार	नांदेड	०५.११.१९८७	एम.एस.सी. (हॉर्टी.)	२६.०७.२०१३	इमाव	उत्तीर्ण	
९६	श्री डी एस शिंदे	नांदेड	०२.०३.१९८१	एम एस सी (कृषी)	०१.०८.२०१३	खुला	उत्तीर्ण	
९७	कु प्रेरणा यशवंत धांडे	नांदेड	०७.११.१९८६	बी एस सी (कृषी)	०१.०८.२०१३	अ जा	उत्तीर्ण	
९८	श्री धिरज कडू बढे	जळगांव	०५.०९.१९८४	एम.एस.सी. (कृषी)	०५.०८.२०१३	खुला	उत्तीर्ण	
९९	श्री ईश्वर बाबूराव देशमुख	जळगांव	२८.०७.१९७८	एम.एस.सी. (कृषी)	०५.०८.२०१३	इमाव	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
१००	श्री धिरज सुरेश हिवराळे	जळगांव	१८.०१.१९८७	एम.एस.सी. (कृषी)	०५.०८.२०१३	भजक	उत्तीर्ण	
१०१	श्री सुनिल यशवंतराव गावडे	रत्नागीरी	१७.०८.१९७९	बी.एस.सी.(कृषी)	०६.०८.२०१३	खुला		
१०२	श्री दिनेश तुकाराम राणे	रत्नागीरी	०१.११.१९७७	एम एस सी (कृषी)	०६.०८.२०१३	इमाव		
१०३	श्रीम रोशनी राहुल जाधव	रत्नागीरी	०७.१२.१९८५	बी.एस.सी.(कृषी)	०८.०८.२०१३	अ जा		
१०४	श्री काकासाहेब पोपटराव खोसे	अहमदनगर	२०.०८.१९८४	बी एस सी (कृषी)	०८.०८.२०१३	खुला		
१०५	श्री बाळासाहेब अशोक कासार	अहमदनगर	१.११.१९८४	बी एस सी (कृषी)	१३.०८.२०१३	खुला		
१०६	श्रीमती प्रतिभा बाबासाहेब कांबळे	छत्रपती संभाजीनगर	२१.०६.१९८४	एम.एस.सी. (कृषी)	३०.०८.२०१३	अजा	उत्तीर्ण	
१०७	श्री विकास शिवाजीराव चोंधे	छत्रपती संभाजीनगर	१०.०४.१९८३	एम.एस.सी. (कृषी)	०३.०९.२०१३	खुला	उत्तीर्ण	
१०८	श्री अमोलकुमार हणमंत सदाकळे	सांगली	०१.०८.१९८४	बी एस सी (कृषी)	१३.०९.२०१३	अ जा	उत्तीर्ण	
१०९	श्री निकेतन कृष्णाजी धापटे	पुणे	१३.०४.१९९०	बी एस सी (कृषी)	१७.०९.२०१३	भ ज क	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
११०	श्री. अजित दत्तात्रय घोगरे	पुणे	२६.११.१९८८	बी.टेक (कृषी) अभियांत्रिकी	१७.०९.२०१३	भजक	उत्तीर्ण	
१११	श्री अमृतराव बाळासाहेब ढवळे	सोलापूर	०१.०६.१९८०	बी एस सी (कृषी)	१९.०९.२०१३	खुला	उत्तीर्ण	
११२	श्री उमाकांत आनंदराव राचेवाड	सांगली	०१.०६.१९९०	बी एस सी (कृषी)	२०.०९.२०१३	इमाव	उत्तीर्ण	
११३	श्रीम सुजाता अभिनव तावदर	सांगली	२८.०४.१९८८	एम.एस.सी. (उद्यानविद्या)	२०.०९.२०१३	खुला	उत्तीर्ण	
११४	श्रीमती दिपाली भिकारी अढायगे	नंदूरबार	२५.१०.१९८०	एम.एस.सी. (कृषी)	३०.१२.२०१३	खुला	उत्तीर्ण	सेवा प्रवेशोत्तर उत्तीर्ण दि.२९.१२.२०१३ (सेवा प्रवेश परीक्षा विहित मुदतीत उत्तीर्ण नसल्याने सेवाज्येष्ठता गमावली)
११५	श्रीमती श्रध्दा सुबराव पवार	सांगली	११.११.१९८५	बी एस सी (कृषी)	२९.१२.२०१३	खुला	उत्तीर्ण	सेवा प्रवेशोत्तर उत्तीर्ण दि.२९.१२.२०१३ (सेवा प्रवेश परीक्षा विहित मुदतीत उत्तीर्ण)
११६	श्री दिनेश साहेबराव खोपे	नागपूर	०६.०१.१९८७	एम एस सी (कृषी)	३१.१२.२०१३	इमाव	उत्तीर्ण	
११७	श्री तुळशीराम विठ्ठल संकपाळ	सांगली	०४.०६.१९७२	कृषी पदविका	०१.०१.२०१४	खुला	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
११८	श्री मोहन निवृत्ती मस्के	सोलापूर	०१.०६.१९६६	कृषी पदविका	०१.०२.२०१४	अ जा	उत्तीर्ण	
११९	श्री संदीप केरबा वाघमारे	यवतमाळ	१०.०५.१९८७	एम एस सी (कृषि)	०४.०२.२०१४	अ जा	उत्तीर्ण	
१२०	श्री खंडोजी विठ्ठल धुमाळे	यवतमाळ	०५.०७.१९८५	बी एस सी (कृषी)	०४.०२.२०१४	अ ज	उत्तीर्ण	
१२१	श्री डी आर साखरे	भंडारा	१८.०८.१९६८	एम एस सी (कृषी)	०५.०२.२०१४	अ जा	उत्तीर्ण	
१२२	श्री जयप्रकाश रामरक्षा त्रिपाटी	अमरावती	१२.०९.१९६८	बी एस सी (कृषी)	०५.०२.२०१४	खूला	उत्तीर्ण	
१२३	श्री सचिन गंगाधर सरोदे	नाशिक	३१.०८.१९८५	कृषि पदवी	१२.०२.२०१४	अ जा	उत्तीर्ण	
१२४	श्री रमेश रघुनाथ मेड	पुणे	०१.०६.१९६८	बी एस सी (कृषी)	०३.०३.२०१४	इमाव	उत्तीर्ण	
१२५	श्री ए एम घोडसे	नांदेड	०१.०४.१९७२	बी एस सी (कृषी)	३०.०५.२०१४	खुला	उत्तीर्ण	अंशकालीन
१२६	श्री एस एम होते	वर्धा	२३.०७.१९६९	बी एस सी (कृषी)	०३.०७.२०१४	भजक	उत्तीर्ण	
१२७	श्री एकनाथ गुणाजी घाणेकर	रत्नागिरी	०७.१२.१९६६	कृषि पदविका	१४.०८.२०१४	इमाव		
१२८	श्री जयवंत आनंदा गारे	नाशिक	१९.०३.१९७४	कृषि पदविका	११.०९.२०१४	अ ज	उत्तीर्ण	
१२९	श्री यशपाल काशिनाथ ठाकरे	नाशिक	१६.०८.१९७५	कृषि पदविका	११.०९.२०१४	अ ज	उत्तीर्ण	
१३०	श्री सावंग के ए	जालना	०४.०६.१९८९	बी एस सी (कृषी)	१२.११.२०१४	अ. जा.	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
१३१	श्री ऐनलावर गंगाराजू रमेश	लातूर	०६.१०.१९८६	एम एस सी (कृषी)	१५.११.२०१४	अ ज	उत्तीर्ण	
१३२	श्रीमती अश्विनी भगवान नलगे	सोलापूर	१९.११.१९८८	एम एस सी (कृषी)	१९.११.२०१४	खुला	उत्तीर्ण	
१३३	श्री सय्यद सलीम कबीर	परभणी	२७.१०.१९८८	बी एस सी (कृषी)	२१.११.२०१४	खुला	उत्तीर्ण	
१३४	श्री अनंतकूमार सुभाषराव गरकल	अमरावती	०७.०१.१९८२	बी एस सी (कृषी)	१५.१२.२०१४	खुला	उत्तीर्ण	दिव्यांग कर्णबधीर
१३५	श्री मोहनिशकूमार गजाजनराव कोरडे	अमरावती	१७.०८.१९९३	बी एस सी (कृषी)	१६.१२.२०१४	खुला	उत्तीर्ण	
१३६	श्री दिपक शिवाजी साळूंखे	सातारा	२९.०६.१९७४	एम एस सी (कृषी)	१८.१२.२०१४	खुला	उत्तीर्ण	
१३७	श्री निलेश नुतनराव बेराड	अमरावती	३१.०८.१९७६	एम एस सी (कृषि)	२९.१२.२०१४	खुला	उत्तीर्ण	मा.सैनिक
१३८	श्री एस एम सरसमकर	छत्रपती संभाजीनगर	०२.०९.१९८१	एम.एस.सी. (कृषी)	३०.१२.२०१४	खुला	उत्तीर्ण	सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण दि. २९.१२.२०१४
१३९	श्री एम के बंडगर	धाराशीव	०६.०१.१९८८	बी एस सी (कृषी)	०७.०१.२०१५	भजक	उत्तीर्ण	दिव्यांग कर्णबधीर

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
१४०	श्री अजय रमाकांत उपलेचवार	यवतमाळ	११.१२.१९६८	बी एस सी (कृषी)	०९.०१.२०१५	खूला	उत्तीर्ण	
१४१	श्री ज्ञानेश्वर बंडुजी पुलाते	यवतमाळ	०२.०८.१९६७	कृषीपदवीका	२३.०१.२०१५	इमाव	उत्तीर्ण	
१४२	श्री प्रवीण सुरेश चोपडे	अहमदनगर	१०.६.१९८९	एम एस सी (कृषि)	३१.०१.२०१५	खूला		
१४३	श्री राहूल गुलाबराव डंभारे	यवतमाळ	१४.११.१९८९	बी एस सी (कृषि)	०२.०२.२०१५	इमाव	उत्तीर्ण	
१४४	श्री मदन उत्तम शेवाळे	अहमदनगर	२१.१२.१९८६	बी.एस.सी.(कृषि)	०३.०२.२०१५	इ.मा.व	उत्तीर्ण	
१४५	श्री अजय नारायण आठवले	यवतमाळ	११.०७.१९८९	बी एस सी (कृषी)	०३.०२.२०१५	अ जा	उत्तीर्ण	
१४६	श्री विश्राम काशीराम वाडगे	यवतमाळ	११.०२.१९७३	कृषीपदवीका	०५.०२.२०१५	अ ज	उत्तीर्ण	दिव्यांग
१४७	श्रीमती मनीषा किसनराव शिंदे	अहमदनगर	१३.०४.१९८३	बी.एस.सी.(कृषि)	०६.०२.२०१५	इ.मा.व	उत्तीर्ण	
१४८	श्री बी के बंडगर	गोंदिया	१६.०९.१९८५	बी एस सी (कृषी)	०९.०२.२०१५	भजक	उत्तीर्ण	दिव्यांग-अल्पदृष्टी
१४९	श्री विजय हणमंत कोळी	पुणे	०९.१०.१९८८	एम एस सी (कृषी)	०२.०३.२०१५	वि मा प्र	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
१५०	श्री गोरे अमोल बालासाहेब	नांदेड	२७.१०.१९८७	बी.एस.सी.(कृषि)	०५.०३.२०१५	इमाव	उत्तीर्ण	
१५१	श्रीमती गुलाम उजमा बेगम	नांदेड	०८.०७.१९८८	बी.एस.सी.(कृषि)	०५.०३.२०१५	खुला	उत्तीर्ण	
१५२	श्री गजानन रामराव ऐनवाड	सांगली	०२.१०.१९९०	बी एस सी (कृषी)	०५.०३.२०१५	अ ज	उत्तीर्ण	
१५३	श्री पाटील दिपक कांतराव	नांदेड	१६.०५.१९९१	बी.एस.सी.(कृषि)	०७.०३.२०१५	इमाव	उत्तीर्ण	
१५४	श्री इबितवार मनोज शिवराज	नांदेड	१६.०६.१९८३	बी.एस.सी.(कृषि)	१७.०३.२०१५	अ. ज.	उत्तीर्ण	
१५५	श्री एन यु शिंदे	धाराशीव	२२.०२.१९८५	बी एस सी कृषि , LLB	०७.०४.२०१५	अजा	उत्तीर्ण	
१५६	श्री ललीत सुभाष बडगुजर	ठाणे	०२.०१.१९८५	बी.एस.सी.(कृषि)	२७.०४.२०१५	खुला	उत्तीर्ण	
१५७	श्री किशोर अरविंद अवचार	बुलढाणा	२४.०४.१९८४	एम एस सी (कृषि)	०७.०५.२०१५	खूला	उत्तीर्ण	
१५८	कु मनिषा श्रीकृष्ण डोंगरे	बुलढाणा	१५.०३.१९८८	एम एस सी (कृषि)	०७.०५.२०१५	अ जाती	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
१५९	श्री सुधिर रामभाऊ दाभाडे	बुलढाणा	१५.०१.१९८६	बी एस सी (कृषी)	२७.०५.२०१५	अ जा	उत्तीर्ण	
१६०	श्रीमती विद्या डोये	नागपूर	०१.०७.१९६८	बी एस सी (कृषी)	१७.०७.२०१५	इमाव	उत्तीर्ण	
१६१	श्री सुनिल तानाजी खरे	नाशिक	०१.०६.१९७१	कृषि पदविका	०७.१०.२०१५	खुला	उत्तीर्ण	
१६२	श्री एस एस राऊत	परभणी	०९.१०.१९७०	एम एस सी (कृषी)	१८.१२.२०१५	इमाव	उत्तीर्ण	विअप या पदावरून समायोजन केलेले आहे
१६३	श्री आर पी रामटेके	गोंदिया	०२.०३.१९७५	बी एस सी (कृषी)	०१.०१.२०१६	अ जा	उत्तीर्ण	
१६४	श्री रॉयल भिमराव धुळे	छत्रपती संभाजीनगर	०३.०९.१९८७	बी.एस.सी.(कृषि)	०४.०१.२०१६	अजा	उत्तीर्ण	
१६५	श्री संजय रामनाथ वाकचौरे	अहमदनगर	२३.०९.१९६९	बी.एस.सी.(कृषि)	०१.०२.२०१६	अ. जा.	उत्तीर्ण	
१६६	श्री रामकिसन शंकर जाधव	अहमदनगर	१.६.१९६८	बी एस सी (कृषि)	०१.०३.२०१६	खुला		
१६७	श्री जे बी घुगे	हिंगोली	११.१०.१९६८	एम एस सी(फुड सायन्स)	१५.०३.२०१६	भजड	उत्तीर्ण	
१६८	श्री रणवीर सुमेध गौतम	नांदेड	०६.०२.१९८३	एम एस सी (कृषी)	२०.०४.२०१६	अ. जा.	उत्तीर्ण	
१६९	श्री. व्हि.पी. जंगीलवाड	नांदेड	२५.०७.१९८६	बी एस सी (कृषी)	१२.०५.२०१६	भजब	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
१७०	श्री सिद्धीनाथ विलास भजनावळे	अहमदनगर	४.६.१९९०	कृषी पदविका	०९.०६.२०१६	अ. जा.		
१७१	श्री एस एल माशाळकर	धाराशीव	२५.१०.१९७४	बी.एस.सी.(कृषी)	२३.०६.२०१६	भजक	उत्तीर्ण	
१७२	श्री अमोल एकनाथ पाटील	रत्नागीरी	२०.०६.१९९२	बी.एस.सी.(कृषी)	१३.१०.२०१६	खुला		
१७३	श्री आर व्ही भोईनवाड	धाराशीव	१७.१२.१९७४	कृषी पदविका	१५.१२.२०१६	अज	उत्तीर्ण	
१७४	श्री धनंजय नामदेव मिसाळ	सोलापूर	०२.०६.१९७०	बी एस सी (कृषी)	११.०१.२०१७	अ.जा	उत्तीर्ण	
१७५	श्री धमेंद्र रमेशसिंग ठाकुर	पालघर	२०.१०.१९७८	बी एस सी (हॉर्टीकल्चर)	०९.०२.२०१७	खुला	उत्तीर्ण	
१७६	श्री डी व्ही मोरलवार	नांदेड	०२.०५.१९६५		२२.०३.२०१७	खुला	उत्तीर्ण	
१७७	श्री दादासाहेब आनंदा मांढरे	अहमदनगर	१.६.१९७२	BA, कृषी पदविका	०१.०६.२०१७	खुला		
१७८	श्री राजकूमार कृष्णा धायगुडे	रत्नागीरी	०२.०६.१९६७	बी एस सी (कृषी)	०४.०८.२०१७	भ ज क		
१७९	श्री अंकुश द ठाकरे	अकोला	०४.०१.१९८१	कृषीपदवीका	१३.०९.२०१७	अ ज	उत्तीर्ण	
१८०	श्री. मनोज वि. बोपटे	अकोला	०२.०३.१९७६	बी एस सी (कृषी)	१३.०९.२०१७	विमाप्र		अधिसंख्य पदावर कार्यरत

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
१८१	श्री जी एस गोरे	परभणी	२६.०१.१९६५		०२.०१.२०१८	इमाव	उत्तीर्ण	वि.अ. प. या पदावरून समायोजन केले आहे
१८२	श्री एस ए कवळे	परभणी	०१.११.१९७३	एम एस सी (कृषी)	३१.०१.२०१८	खुला	उत्तीर्ण	
१८३	श्री दिपक गणपतराव वाडेकर	अमरावती	३०.०७.१९६८	कृषिपदविका	१६.०४.२०१८	खुला	उत्तीर्ण	
१८४	श्री दिपक रामभाऊ राऊत	अमरावती	१२.०९.१९६७	बी एस सी (कृषी)	१६.०४.२०१८	खुला	उत्तीर्ण	
१८५	श्रीम प्रिती गणेश जगदाळे	पुणे	१५.०५.१९८६	एम एस सी (कृषी)	२३.०८.२०१८	खुला	उत्तीर्ण	
१८६	श्री देवेन्द्र गोविंदराव इंगोले	वाशिम	०७.०१.१९६७	कृषिपदविका	०७.१२.२०१८	खुला	उत्तीर्ण	
१८७	श्री संजय शंकर इंगोले	बुलढाणा	२३.०६.१९७१	एम एस सी (कृषि)	१२.१२.२०१८	इमाव	उत्तीर्ण	
१८८	श्री विश्वेश्वर बजरंग राऊत	बुलढाणा	२५.०४.१९७६	बी एस सी (कृषी)	१२.१२.२०१८	इमाव	उत्तीर्ण	
१८९	श्री पंकज शिवसिंग चव्हाण	नागपूर	१९.०७.१९८५	बी एस सी (कृषी)	२४.१२.२०१८	खुला	सूट	सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण दि.२३.१२.२०१८
१९०	श्री एस एस बानाईत	गडचिरोली	०२.०२.१९६६	कृषि पदविका	१७.०१.२०१९	इमाव	उत्तीर्ण	
१९१	श्री कुणाल दिलीप चिंचोले	बुलढाणा	०९.०२.१९८६	बी एस सी (कृषी)	१८.०१.२०१९	इमाव	उत्तीर्ण	सरळसेवा आ जि ब ने रुजू दि १८.०१.२०१९

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
१९२	श्री शंकर भिमशा पाथरवट	सोलापूर	०१.०६.१९६८	कृषी पदविका	२२.०१.२०१९	वि जा अ	उत्तीर्ण	
१९३	श्री दिपक मारोतराव जंगले	नागपूर	०३.०७.१९८३	एम एस सी (कृषी)	११.०२.२०१९	भ ज क	उत्तीर्ण	
१९४	श्री सुनिल माणिक गायकवाड	पुणे	१५.११.१९८४	बी एस सी (कृषी)	२२.०२.२०१९	अ जा	उत्तीर्ण	
१९५	श्री महेशकुमार गोरख शेळके	सोलापूर	०४.०३.१९८६	एम एस सी (कृषी)	२५.०२.२०१९	खुला	उत्तीर्ण	
१९६	श्री बळीराम झानोबा मुंडफणे	सोलापूर	०१.०६.१९६५		२७.०२.२०१९	खुला		सेवानिवृत्त
१९७	श्री दत्तात्रय जोतीराम कचरे	सातारा	२५.०३.१९६५		२७.०२.२०१९	खुला	उत्तीर्ण	सेवानिवृत्त ३१.०३.२०२३
१९८	श्री महादेव मिटू भंडलकर	पुणे	२०.०७.१९७०	कृषी पदविका	२८.०२.२०१९	वि जा अ	उत्तीर्ण	
१९९	श्री चंद्रकांत बनशा गहे	पालघर	१९.०६.१९६८	कृषी पदविका	२०.०५.२०१९	अ ज		
२००	श्री विनय आकारामजी ढोणे	अमरावती	१४.१२.१९८४	बी एस सी (कृषी)	०१.०६.२०१९	अ जा	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
२०१	श्री शिवप्रकाश सदाशिव वांगसकर	पुणे	१८.०९.१९७०	एम.एस.सी. (कृषी)	१०.०६.२०१९	खुला	उत्तीर्ण	
२०२	श्री. गजानन मधुकर मारडकर	सोलापूर	०१.१०.१९८८	बी एस सी (कृषी)	११.०६.२०१९	वि मा प्र	उत्तीर्ण	भंडारा येथून जिल्हा बदलीने दि. ११.०६.२०१९
२०३	श्री सिध्दनाथ साधु काळेल	सांगली	१५.०६.१९८२	बी एस सी (कृषी)	०१.०७.२०१९	इमाव	उत्तीर्ण	आंतरजिल्हा बदलीने हजर दि ०१.०७.२०१९
२०४	श्री आर आर पाचलेगावकर	परभणी	१७.०६.१९६६	एम एस सी (कृषी)	०७.०८.२०१९	इमाव	उत्तीर्ण	
२०५	श्री रोहिदास का भोयर	अकोला	०५.०२.१९७०	बी एस सी (कृषी)	११.०९.२०१९	इमाव	उत्तीर्ण	
२०६	श्री रतिराम नत्युजी नन्नावरे	वर्धा	०५.०५.१९७०	बी एस सी (कृषी)	१८.०९.२०१९	अ ज	उत्तीर्ण	
२०७	श्री तुकाराम शामरावजी जोगी	वर्धा	०२.०५.१९७१	कृषि पदविका	१८.०९.२०१९	इ मा व	उत्तीर्ण	दिव्यांग-अस्थिव्यंग
२०८	श्री मनोहर बळीराम चव्हाण	यवतमाळ	११.०९.१९६६	कृषीपदवीका	०४.११.२०१९	विजा अ	उत्तीर्ण	
२०९	श्री राहूल अमर वंजारी	यवतमाळ	१९.१०.१९९१	बी एस सी (कृषी)	१९.११.२०१९	अ जा	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
२१०	श्रीमती प्रिती राहूल अहिरे	जळगांव	०१.०५.१९८६	एम.एस.सी. (कृषी)	१०.०१.२०२०	अ जा	उत्तीर्ण	
२११	श्री सुरेन्द्र मोहनलाल शहा	अमरावती	२६.०६.१९६६	बी एस सी (कृषी)	०३.०२.२०२०	खुला	उत्तीर्ण	
२१२	श्री. अनिस मस्तान तडवी	ठाणे	१.१२.१९९५	बी एस सी (कृषी)	१४.०२.२०२०	अ ज		
२१३	श्रीमती मनिषा अरीफ शाह	अकोला	०१.०३.१९८०	बी एस सी (कृषी)	०४.०८.२०२०	अ जा	उत्तीर्ण	आ जि बदलीने रुजू दि ०४/०८/२०२०
२१४	श्री एस एस बेलदार	नांदेड	०५.१०.१९८३	बी एस सी (कृषी)	२७.०८.२०२०	भजब	उत्तीर्ण	जि.प.नांदेड येथून जि.प.पुणे येथे जिल्हा बदली दि.२७.०८.२०२०
२१५	श्री किशोर दिलीप अहिरे	नाशिक	१३.०६.१९९१	कृषि पदवी	२८.०८.२०२०	इमाव		
२१६	श्री सचिन ओमप्रकाश जाधव	नाशिक	१६.११.१९८८	कृषि पदवी	१४.०९.२०२०	अ ज		
२१७	श्री हलकंचे प्रदिप सांबाप्पा	लातूर	१८.०६.१९६६	कृषीपदवीका	०१.१०.२०२०	खुला		
२१८	श्री कांता खंडूजी मानकर	बुलढाणा	०६.०६.१९८६	बी एस सी (कृषी)	०६.१०.२०२०	अ जा	उत्तीर्ण	सरळसेवा आ जि व ने रुजू दि ०६/१०/२०२०
२१९	महादेव देवराव जुडे	यवतमाळ	१२.११.१९७६	कृषीपदवीका	२१.१०.२०२०	अ ज	उत्तीर्ण	
२२०	धम्मपाल केशव तलवारे	यवतमाळ	३१.०७.१९७४	कृषीपदवीका	२६.१०.२०२०	अ जा	उत्तीर्ण	

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
२२१	श्री निळू कान्हू ढेरंगे	अहमदनगर	१३.०५.१९८४	एम एस सी (कृषी)	०२.११.२०२०	इ.मा.व		जिल्हा बदलीने दि. ०२.११.२०२०
२२२	श्री एस ए बोडके	धाराशीव	०७.०७.१९९३	बी एस सी (कृषि)	०३.११.२०२०	भजक	उत्तीर्ण	
२२३	श्री पवन दगडू गोसावी	रत्नागिरी	२५.०९.१९८७	बी.एस.सी.(कृषी)	१२.११.२०२०	खुला		
२२४	श्री सावन भिकासिंग जाधव	अमरावती	०४.०५.१९८५	बी एस सी (कृषी)	०७.१२.२०२०	वि जा अ	उत्तीर्ण	आंतर जिल्हा बदली रुजू दि ७/१२/२०२०
२२५	श्री प्रतापसिंग श्रीमंत शेजाळ	नाशिक	२०.०८.१९८४	कृषि पदवी	२५.०५.२०२१	अजा	उत्तीर्ण	
२२६	श्री ए एस माळी	धाराशीव	०२.११.१९८९	बी एस सी (कृषी)	०१.०९.२०२१	इमाव	उत्तीर्ण	जिल्हा परिषद परभणी येथून जिल्हा बदलीने हजर दि.०१.०९.२०२१
२२७	कु रोहिणी प्रभातकृमार पोहोकार	अमरावती	०६.१२.१९८८	एम एस सी (कृषी)	०२.०५.२०२३	इमाव	उत्तीर्ण	आंतरजिल्हा बदलीने हजर दि. ०२.०५.२०२३
२२८	श्री शैलेश बिलासप्रसाद तिवारी	लातूर	१३.११.१९७०	एम एस सी (कृषी)	१५.०५.२०२३	खूला	सूट	जिल्हा बदलीने दि. १५.०५.२०२३
२२९	श्री शिवाजी हरीभाऊ टाकरस	बुलढाणा	०५.१२.१९८७	बी एस सी (कृषी)	२७.०९.२०२१	भजड		
२३०	श्री अंकुर सुरेश कांबळे	रत्नागिरी	१६.०६.१९८८	बी एस सी (कृषि)	२७.०१.२०२२	खुला		

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ (कृषी) संवर्गातील विस्तार अधिकारी यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

अ.क्र.	कर्मचार्यांचे नांव	जिल्हा परिषद	जन्म दिनांक	शैक्षणिक अर्हता	विस्तार अधिकारी (कृषी) पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक	प्रवर्ग	सेवा पुर्व परिक्षा उत्तीर्ण-सूट	अभिप्राय.शेरा
२३१	श्री भुषण प्रभाकर पाटील	जळगांव	०९.०८.१९९६	बी.एस.सी.(कृषि)	२८.०२.२०२२	इमाव		अनुकंपा तत्वावर
२३२	श्री विनायक प्रभाकर सपकाळ	चंद्रपूर	०७.०८.१९८६	एम एस सी (कृषी)	१७.०६.२०१३	अ जा		सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण .